

AUTOMOBILE CORORATION OF GOA LIMITED

REF:ACG:S&L: 17

10th May, 2023

Scrip code: 505036 ISIN:INE451C01013

To, **BSE Limited** First Floor, New Trading Ring, Rotunda Building, P J Towers, Dalal Street, Fort, **MUMBAI – 400 001**

Sub: - Intimation on publication of Financial Results of the Company for Q4/Year ended 31st March, 2023

Dear Sir/Madam,

Please find attached herewith copies of Financial Results for Q4/Year ended 31st March, 2023 published in Financial Express & Dainik Pudhari on 9th May, 2023.

This is for your information and records please.

Thanking you,

Yours faithfully, **For Automobile Corporation of Goa Ltd.**

Sanjay Chourey Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

कॉनकॉर concor

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड **Container Corporation of India Ltd.** (A Govt. of India Navratna Undertaking)

Regd. Office & Investors Relation Centre: CONCOR Bhawan, C-3, Mathura Road, Opp. Apollo Hospital, New Delhi-110076. CIN: L63011DL1988GOI030915 Tel. Nos.: 011-41222500/600/700 vestorrelations@concorindia.co.in

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 18th May, 2023 to inter-alia consider and approve the Audited Financial Results of the Company for the guarter and year ended on 31st March, 2023 and declaration of Final Dividend for 2022-23, it any, to the shareholders.

Further, in terms of SEBI (PIT) Regulations, 2015, as amended, the Trading Window for dealing in Equity Shares of the Company is closed for all designated persons for the period from 01st April, 2023 till the expiry of 48 hours after declaration of the Financial Results of the Company for the guarter and the year ended 31st March, 2023.

This information is also available on the website of the Company and the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). For & on behalf of

Place: New Delhi Date : 05.05.2023

Container Corporation of India Limited Executive Director (Finance) & CS

MABON PROPERTIES LIMITED CIN: U45200MH2008PLC308882

Registered Office: One International Centre, Tower-1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai-400013, Maharashtra Tel: +91 22 6189 9016, Fax: +91 22 6189 9001

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of Registered Office of the Company from one state to another Before the Central Government, Western Region

In the matter of sub-section(4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause(a) of sub-rule(5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of Mabon Properties Limited having its registered office at One International Centre, Tower - 1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai - 400013, Maharashtra,

...Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra ordinary General Meeting held on Tuesday, 2nd day of May, 2023 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to the "State of Haryana".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company, may deliver either on MCA-21 Portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/ her objections supported by an affidavit stating the nature of his/ her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of the date of publication of this Notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

Address: One International Centre, Tower - 1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai-400013, Maharashtra

	For and on behalf of
	MABON PROPERTIES LIMITED
	Sd/-
	USHA DEVI
Date: 08.05.2023	DIRECTOR
Place: Mumbai	DIN: 03498022

G22 BHARUCH	G2	BARNEY BARD	BHARUCH
-------------	----	-------------	---------

	BHARUCH DA	HEJ RAILWAY	COMPANY	LIMITED
AMOON SAME				

Tender Name	Tender No.	Estimated Tender value	Cost of Tender document (non refundable)	EMD
Maintenance of Track & Civil Engg. Asset, Building, road bridges, platforms, level crossing etc for 3 years.	BDRCL/Engineering/ Annual Asset Maintenance/ 2023-26/01	₹ 7,24,96,470/-	₹ 10,000/-	₹ 5,12,500/
Hiring of Vehicles for Track Maintenance work for 3 years	BDRCL/ Hiring of vehicles/ Maintenance/BH- DHF/2023/02	₹ 97,05,240/-	₹ 5,000/-	₹ 1,94,200/-
Sale of Unserviceable 52 / 60 Kg Rail	BDRCL/Sale of Unserviceable Rati/2023/03	₹ 48,75,496/-	₹ 2,500/-	₹ 4,87,600/-

MILKY WAY BUILDCON LIMITED CIN: U45400MH2007PLC308869

Registered Office: One International Centre, Tower-1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W). Mumbai-400013, Maharashtra Tel: +91 22 6189 9016, Fax: +91 22 6189 9001 Form No. INC-26

[Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of Registered Office of the Company from one state to another Before the Central Government, Western Region

In the matter of sub-section(4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause(a) of sub-rule(5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

In the matter of Milky Way Buildcon Limited having its registered office at One International Centre, Tower - 1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai - 400013, Maharashtra,

Petitioner

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra ordinary General Meeting held on Tuesday, 2nd day of May, 2023 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to the "State of Haryana".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company, may deliver either on MCA-21 Portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/ her objections supported by an affidavit stating the nature of his/ her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within fourteen days of the date of publication of this Notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

Address: One International Centre, Tower - 1, 4th Floor, S. B. Marg, Elphinstone (W), Mumbai-400013, Maharashtra

For and on behalf of	
MILKY WAY BUILDCON LIMITED	
Sd/-	
USHA DEVI	
DIRECTOR	Date: 08.05.2023
DIN: 03498022	Place: Mumbai

DEPARTMENT OF ENERGY, **GOVERNMENT OF UTTAR PRADESH**

Room No. 324, Bapu Bhawan, Vidhan Shabha Marg, Lucknow (UP) 226001, India

ADVERTISEMENT NO:- 01/2023

Department of Energy, Government of Uttar Pradesh invites on-line application for the following different posts:-

SL. NO.	NAME OF THE POST	NAME OF CORPORATION/ DISCOM	NOS. C
1.	Director (P&M)	Purvanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Lko.	
2.	Director (Technical)	Purvanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Lko.	1
3.	Director (Finance)	Madhyanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Lko	1
4.	Director (P&M)	Madhyanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Lko	1
5.	Director (Commercial)	Dakshinchal Vidyut Vitran Nigam Ltd., Agra	1
6.	Director (Commercial)	Pashchimanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Meerut	1
7.	Director (Technical)	Pashchimanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Meerut	- 1
8.	Director (Finance)	Pashchimanchal Vidyut Vitran Nigam Ltd., Meerut	1
9.	Director (Commercial)	KESCO Ltd., Kanpur	1
10.	Director (Finance)	KESCO Ltd., Kanpur	- 1
11.	Director (Distribution)	U.P.Power Corporation Ltd., Lucknow	1
12.	Director (P&M)	U.P.Power Corporation Ltd., Lucknow	1
13.	Director (Planning & Commercial)	U.P.Power Transmission Corporation Ltd., Lucknow	- 1
14.	Director (Finance)	U.P.Power Transmission Corporation Ltd., Lucknow	- 1
15.	Director (SLDC)	U.P.Power Transmission Corporation Ltd., Lucknow	- 1
16.	Director (Technical)	U.P.Rajya Vidyut Utpadan Nigam Ltd., Lucknow	- 1
17.	Director (Finance)	U.P.Rajya Vidyut Utpadan Nigam Ltd., Lucknow	1
		ubmission of online application is 09 May, 2023 ubmission of online application is 23 May, 2023	
Detai	•	ailable on www.uppcl.org and www.upenergy.in	
PRIN	CIPAL SECRETARY (ENERG)	(), GOVERMENT OF UTTAR PRADESH.	
		संख्या: 139-ज.स.∕पाकालि.∕2023-13-ज.स.∕96 दिन	iiक 8-5-

INVENT ASSETS SECURITISATION & invent Regd. Office: Suite B, Ground Floor, Bakhtawar, Backbay Reclamation Scheme, Nariman Point, Mumbai - 400021. Ph. No.: 022-22801516 / 517, Website: www.inventarc.com IN THE COURT OF THE SENIOR SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS UNDER SWISS CHALLENGE **CIVIL JUDGE AT ANEKAL** Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd. invites Expression of Interest MISCELLANEAOUS from eligible ARCs / NBFCs / Fls / other permissible transferees for the proposed sale **PETITION No, 76 / 2019 IN** of "Pool of Stressed Financial Assets" under Swiss Challenge. The sale shall be on O.S. No. 1046 / 2007 "As Is Where Is And What Is Where Is" Basis And "No Recourse Basis". Eligible BETWEEN : prospective investors are requested to intimate their willingness to participate by way of an SMT. SUPRIYA DA SILVA & ANOTHER "Expression of Interest" by 11th May. 2023 12:00 PM. Kindly refer to the Company's website - https://www.inventarc.com for the details of the AND : SMT. SUVRA SEN (since deceased) stressed assets proposed for sale along with detailed terms and conditions for sale. Sd/-Date: 08.05.2023 **Authorised Officer** Notice to legal representative Place: Mumbai Invent Assets Securitisation & Reconstruction Pvt. Ltd of Respondent by way of

NOTICE

TRENT LIMITED **Registered Office: Bombay House, 24** Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 400001

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name[s] of holder[s] [and Jt. holder[s], if any]	Kind of Securities and face value	No. of Securities	Distinctive number[s]
Mahendra Kakubhai Reshamwala Ajay Mahendra Reshamwala	Equity and F V Rs.1/-	1200	4355591- 4356790
Place : Mur Date : 02-0		Res	[Ajay hamwala]



CANOPY FINANCE LIMITED CIN: L65910MH1981PLC380399 website: www.canopyfinance.org / email: info@canopyfinance.org Reg Office: 301, Corporate Arena Off, Aarey Piramal X Road, Behind Mahindra Gardens, Mumbai- 400062 Extract of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023

(Amount. in Rs.000 except					
Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended	
31-03-2023	31-12-2022	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	
2,028	3,830	1,336	10,003	34,894	
1,471	1,652	464	4,849	5,705	
1,471	1,652	464	4,849	5,705	
772	1,507	(569)	3,719	4,076	
772	1,507	(569)	3,719	4,076	
1,05,930	1,05,930	92,930	1,05,930	92,930	
			10,890.00	(19,758.00)	
0.07	0.14	(0.06)	0.35	0.44	
0.07	0.14	(0.06)	0.35	0.44	
	ended 31-03-2023 2,028 1,471 1,471 772 772 1,05,930	endedended31-03-202331-12-20222,0283,8301,4711,6521,4711,6527721,5077721,5071,05,9301,05,9300.070.14	Quarter endedQuarter endedQuarter ended31-03-202331-12-202231-03-20222,0283,8301,3361,4711,6524641,4711,6524647721,507(569)7721,507(569)1,05,9301,05,93092,9300.070.14(0.06)	Quarter endedQuarter endedQuarter endedYear Ended31-03-202331-12-202231-03-202231-03-20232,0283,8301,33610,0031,4711,6524644,8491,4711,6524644,8497721,507(569)3,7197721,507(569)3,7191,05,9301,05,93092,93010,890.000.070.14(0.06)0.35	

Note

1. The above results have been reviewed by the audit committee and thereafter were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 8th May, 2023.

Note:

2. The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the BSE (www.bseindia.com) and Company's Website (www.canopyfinance.org). **Canopy Finance Limited**

Place: Mumbai Date: 08.05.2023

Sd/-

Place : Mumbai

Dated: 08.05.2023

Lalit Kumar Tapadia

Managing Director

DIN: 08117881

AUTOMOBILE CORPORATION OF GOA LIMITED

Regd. Office & Factory: Honda, Sattari, Goa - 403 530.

Tel: 0832-2383003; CIN: L35911GA1980PLC000400; Email: sectl@acglgoa.com; Website: www.acglgoa.com

Annexure I

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

				///		Le tre marriers
Sr. No.	Particulars	3 months ended 31 March 2023 (Audited) Refer note 6	Preceding 3 months ended 31 December 2022 (Audited)	Corresponding 3 months ended 31 March 2022 (Audited) Refer note 6	For the year ended on 31 March 2023 (Audited)	Previous year ended 31 March 2022 (Audited)
1.	Total revenue from operations	13,733.61	8,773.20	11,487.82	50,621.46	28,178.02
2.	Profit before exceptional items and tax	997.82	538.24	1,126.33	3,415.27	928.67
3.	Profit before tax (after exceptional items) (Refer note 2)	997.82	538.24	532.11	3,711.96	334.45
4.	Profit after tax (after Exceptional)	772.65	410.00	496.97	2,784.61	344.14
5.	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive [Income/(Loss) (after tax)]	669.77	428.70	372.68	2,629.62	216.90
6.	Equity Share Capital	608.86	608.86	608.86	608.86	608.86
7.	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance sheet of previous year	18,761.22	18,243.67	16,283.82	18,761.22	16,283.82
8.	Basic and diluted Earnings per share (in ₹) *(not annualised)	12.69*	6.73*	8.16*	45.73	5.65

RRIL Limited

Regd. Office: A-325, Hariom Plaza, Near Omkareshwar Temple, M.G.Road, Borivali (East) Mumbai - 400 066 CIN: L17121MH1991PLC257750 / Phone : 022-28959644 Email: office@rrillimited.com / Website: www.rrillimited.com

	81	8				(Rs. II	n Lakhs)
Sr.	10 1.05 1.00		Standalone		C	onsolidated	d
No.		Quarter Ended	Year end	Quarter Ended	Quarter Ended	Year end	Quarter Ended
		31.03.23	31.03.23	31.03.22	31.03.23	31.03.23	31.03.22
		Audited	d Audited	Audited	Audited	Audited	Audited
ě.	Total Income from Operations	1288.41	4408.55	1132.11	4475.81	15784.50	3218.77
	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and / or Extra ordinary items	566.14	1277.84	502.78	738.09	1883.52	606.27
	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and after Extra ordinary items	566.14	1277.84	502.78	738.09	1883.52	606.27
	Net Profit / (Loss) for the period after tax & Extraordinary items)	407.16	935.58	351.64	516.31	1378.06	423.68
	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (loss) After tax and other comprehensive income (after tax)	407.16	935.58	351.64	516.31	1378.06	423.68
	Equity Share Capital	6060.71	6060.71	6060.71	6060.71	6060.71	6060.71
	Earnings Per Share Basic & diluted (face value of Rs. 5/- each)	0.34	0.77	0.29	0.43	1.14	0.35

1 The Above results have been recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 08.05.2023

The above is an extract of the detailed Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and yeae ended 31.03.2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and on the company's website www.rrillimited.com. For RRIL Limited

(₹ in Lakhs)

Harsh Mehta Executive Director & CFO DIN:08315401

Order V rule 20 of CPC

To.

Paper Publication under

.... PETITIONERS

..... RESPONDENT

MRS. SHREYA SEN D/o. Late Suvra Sen, aged about 35 years, residing at Popular Press House, Opposite Cross Road, 35, C. Pandit M.M. Malviya Road, Tardeo, Mumbai 400 034.

Whereas this Misc. Petition has been instituted against the dismissal of O.S. No. 1046/2007, which was filed seeking a judgement and decree to declare that petitioners are the absolute owner of the suit schedule property and such other consequential relief/s. for non-prosecution. This Petition has been filed for recalling the order of dismissal affording an opportunity to the Petitioners to contest the above suit on ments

You are hereby summoned / Notice to appear before the Court of the Addl. Senior Civil Judge, Anekal, Bengaluru Rural, in person or through a pleader duly instructed and to answer all material questions relating to the suit on the 26th day of June 2023 at 11.00 a.m. Take notice that in default of your appearance on the day above mentioned, the suit will be heard and determined in your absence.

Given under my hand and seal of this court on this the 4th day of April 2023.

By Order of the Court Sd/- Chief Ministerial Officer Senior Civil Judge and JMFC Court, Anekal. Advocate for Plaintiff :

Vivek Anand Anthony Britto Advocate, KAR 09/1994



ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH : 21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Mumbai-400 001, MH. •Email : arb.msm@unionbankofindia.bank •Website : www.unionbankofindia.co.in

sd/

POSSESSION NOTICE [See Rule 8 (1)] [For immovable property]

WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Union Bank of India, Asset Recovery Management Branch, Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 01.09.2015 calling upon the borrower M/s. Shree Om Impex, Mr. Ravi Arjunbhai Shah, Mrs. Darshanaben Ravi Shah & Mr. Hitesh Manubhai Desai to repay the amount mentioned in the notice being ₹ 13,03,31,302.15 (Rs. Thirteen Crore Three Lakh Thirty-One Thousand Three Hundred Two & Paise Fifteen Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security (Enforcement) Rules, 2002 on this 04th day of May of the year 2023.

The borrower in particular and the Public in General is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount of ₹ 13,03,31,302.15 (Rs. Thirteen Crore Three Lakh Thirty-One Thousand Three Hundred Two & Paise Fifteen Only) and interest and other charges thereon.

The borrowers attention is invited to the provisions of section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property:

All that part and parcel of the property consisting of Flat No. 1202,

Notes

1. These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 08 May 2023. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.

2. Exceptional item:-

The fire incidence took place on 8 February 2022 at Plant 1 of Goa which had affected the main stores and some property, plant and equipment. The Company had lodged the claim with the insurance company and accordingly reported the exceptional loss of ₹ 594.22 Lakhs (after netting-off of interim payment received from insurance company of ₹ 200 Lakhs) in the guarter ended 31 March 2022. The Company has received ₹ 200 lakhs in the first quarter ended 30 June 2022 and ₹ 210.80 lakhs in the second guarter ended 30 September 2022, as full and final settlement towards the claim and accordingly recognised exceptional income of ₹ 296.69 Lakhs for the period ending 31 December 2022 (after netting-off of expenditure in relation to repairs of such assets amounting to ₹ 114.11 lakhs).

- Current tax expenses for the year ended 31 March 2023 includes tax for earlier years amounting to ₹ nil [(quarter ended 31 March 2023 ₹ nil) (quarter ended 31 December 2022 - ₹ nil) (quarter ended 31 March 2022 - ₹ 3.15 lakhs) (year ended 31 March 2022 - ₹ 3.15 lakhs)].
- 4. The Company received approval from BSE on 02 May 2022 approving the reclassification of EDC Limited from "Promoter shareholder" to "Public shareholding" pursuant to the Regulation 31(A) of Listing Regulations as amended and other applicable provisions. The Company has taken the same on record and given effect of such reclassification as required.
- 5. The company's PF Trust "Automobile Corporation of Goa Ltd. Employees Provident Fund Trust" which was managed by the Company, had applied for surrender on 26 March 2021 and received the order from EPFO on 26 March 2021 to comply as an un-exempted establishment w.e.f., 01 April 2021. On 06 September 2021, the Company received an order from the Goa Regional P.F. Commissioner, which stated that the establishment has not violated any terms and condition of grant of exemption under Appendix A of para 27AA of the E.P.F Scheme, 1952. As a result of which the Company had written back an amount of ₹ 226.96 lakhs in the previous year.
- 6. The figures for the guarter ended 31 March 2023 and 31 March 2022 represent the difference between the audited figures in respect of the full financial year and the published figures for the nine month ended 31 December 2022 and 31 December 2021 respectively.
- 7. Persuant to her resignation, Ms. Sanu Kapoor Company Secretary (CS) of the Company, was relieved from the service of the Company effective 18 March 2023. The Company is in the process of appointing a new Company Secretary. The Board of Directors has appointed Mr. Sanjay Chourey - a gualified company secretary, as compliance officer of the Company w.e.f. 19 March 2023 to look into compliance related matters and investor relations.
- Dividends paid during the year ended 31 March 2023 include an amount of ₹ 2.50 per equity share towards interim dividends for the year ended 8. 31 March 2023.
- 9. Dividends declared by the Company are based on the profit available for distribution. On 08 May 2023, the Board of Directors of the Company have proposed a final dividend of ₹ 15.00 per equity share in respect of the year ended 31 March 2023, subject to the approval of shareholders at the Annual General Meeting, and if approved, would result in a cash outflow of approximately ₹ 913.29 lakhs.

For Automobile Corporation of Goa Limited

O. V. Ajav

DIN 07042391

CEO & Executive Director

	Place : Mumbai, Maharashtra
Į	Dated : 08 May 2023
f	ince aisals a spale apapete of the website of the company - www.acglgoa.com and BSE Limited - www.bseindia.com

Poonam Tower, 12th Floor, Plot No. C-1, 2 & 31, Sector No. 20, Nerul, Navi Mumbai Thane, Maharashtra.		
	Sd/-	
Date : 04.05.2023	Authorised Officer,	
Place: Navi Mumbai, Dist. Thane	UNION BANK OF INDIA	

AND YEAR ENDED 31ST MARCH 2023 Rs. in Lakhs											
SI. No.	PARTICULARS	Quarter ended 31 st March 2023	Quarter ended 31 st March 2022	Year ended 31 st March 2023	Year Endec 31st March 2022						
		Audited	Audited	Audited	Audited						
1 2	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	531.55	(3.38)	532.30							
3	Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	13.66	(2.09)	0.81	(83.65)						
4	Extraordinary items Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	13.66	(2.09)	0.81	(83.65)						
5	Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	13.45	(2.09)	0.60	(83.65)						
6 7	(Face Value of Rs.10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra- Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued operations)	5,376.00	5,376.00	5,376.00 95.111	5,376.00 95.111						
(i)	. ,	0.025 0.025	(0.004) (0.004)	0.001 0.001	(0.156) (0.156)						



For PS IT Infrastructure & Services Limited

	50/-
Place: Mumbai	Kawarlal K. Ojha
Date: May 6, 2023	Managing Director

Exchange website i.e. www.bseindia.com.





ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड

नोंदणी कार्यालय आणि फॅक्टरी-होंडा, सत्तरी-गोवा ४०३५३०

फोन : (+९१) २३८३००३

्सीआयएन : एल३५९११जीए१९८०पीएलसी०००४००

ई-मेल : sectl@acglgoa.com वेबसाईट : : www.acglgoa.com

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाचा लेखापरिक्षित परिणामांच्या स्टेटमेंटचा सारांश

अ.क्र	तपर्शील	३१ मार्च २०२३ रोजी संपलेले तीन महिने (लेखापरिक्षीत) संदर्भ टीप ६	३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेले आधीचे तीन महिने (लेखापरिक्षीत)	३१ मार्च २०२२ रोजी संपलेले संबंधित तीन महिने (लेखापरिक्षीत) संदर्भ टीप ६	३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी (लेखापरिक्षीत)	३१ मार्च २०२२ रोजी संपलेले मागील वर्ष (लेखापरिक्षीत)
8	व्यवहारातून झालेली निव्वळ मिळकत	१३,७३३.६१	८,७७३.२०	\$8,869.65	५०,६२१.४६	२८,१७८.०२
2	अपवादात्मक वस्तू आणि करपूर्व नफा	९९७.८२	५३८.२४	१,१२६.३३	३४१५.२७	९२८.६७
ş	(अपवादात्मक वस्तूनंतर) करपूर्व नफा (टीप २ पहा)	999.22	436.28	4३२.११	३,७११.९६	३३४.४५
8	निव्वळ नफा करोत्तर (अपवादात्मक वस्तूनंतर)	७७२.६५	880.00	४९६.९७	२,७८४.६१	388.98
4	एकूण व्यापक मिळकत (नफा) यासहीत (करोत्तर) आणि इतर व्यापक मिळकत/(तोटा) (करोत्तर)	<i>६६९.७</i> ७	855.90	३७२.६८	२,६२९.६२	२१६.९०
Ę	समभाग भांडवल	£02.28	६०८.८६	६०८.८६	E02.2E	E 02.28
હ	राखीव (गेल्या वर्षीच्या ताळमेळात (बॅलन्सशीट) दाखवण्यात आल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	१८,७६१.२२	१८,२४३.६७	१६,२८३.८२	१८,७६१.२२	१६,२८३.८२
٢	तपशील : बेसिक आणि डायल्युटेड मिळकत दर शेअर (रु.त.)* (वार्षिक नसलेले)	१२.६९*	૬.७३*	८.१६*	૪५.७३	५.६५

टीप :

 हे रिझल्ट्स हे लेखा समितीने पुनर्परिक्षित केले आहेत आणि संचालक मंडळाने ८ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे. वैधानिक लेखा परिक्षकांनी या रिझल्ट्सवर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे.

२. अपवादात्मक वस्तू :-

८ फेब्रुवारी २०२२ रोजी गोव्यातील प्लांट १ मध्ये आगीची घटना घडली. ज्यामुळे मुख्य स्टोअर आणि काही मालमत्ता, कारखाना आणि उपकरणावर परिणाम झाला. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने विमा कंपनीकडे दावा दाखल केला होता आणि त्यानुसार रु. ५९४.२२ लाख (विमा कंपनीकडून रु. २०० लाखांची तात्पुरती देय रक्कम प्राप्त झाल्यानंतर) अपवादात्मक तोटा नोंदवला होता. कंपनीला ३० जून २०२२ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत रु. २०० लाख आणि ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या होता. कंपनीला ३० जून २०२२ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत रु. २०० लाख आणि ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत रु. २१०.८० लाख दाव्यासाठी पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट म्हणून आणि त्यानुसार मान्यताप्राप्त अपवादात्मक उत्पन्न रु. २९६.६९ लाख. ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी (रु. ११४.११ लाख एवढ्या रकमेच्या अशा मालमत्तेच्या दुरुस्तीच्या संदर्भात खर्च पूर्ण केल्यानंतर) प्राप्त झाले.

- ३. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या चालू कर खर्चात आधीच्या वर्षासाठीच्या कराचा समावेश आहे. त्याची रक्कम रू. नाही. [(३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही-रू. नाही) (३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेली तिमाही - रू. नाही) (३१ मार्च २०२२ रोजी संपलेली तिमाही - रू. ३.१५ लाख) (३१ मार्च २०२२ रोजी संपलेले वर्ष - रु. ३.१५ लाख)]
- ४. कंपनीला २ मे २०२२ रोजी बीएसईकडून मंजुरी मिळाली आणि ईडीसी लिमिटेडचे पुनर्वर्गीकरण ''प्रवर्तक शेअर होल्डर'' वरून ''सार्वजनिक शेअर होल्डिंग''मध्ये सुचीबद्ध नियमावलीच्या नियम ३१ (ए) नुसार सुधारीत आणि इतर लागू तरतुदीनुसार करण्यात आले. कंपनीने ते रेकॉर्डवर घेतले आहे आणि आवश्यकतेनुसार अशा पुनर्वर्गीकरणाचा प्रभाव दिला आहे.
- 4. कंपनीचा पीएफ ट्रस्ट 'ऑटोमोबाईल कॉपेरिशन ऑफ गोवा लि. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ट्रस्ट, ' कंपनीकडून चालवला जात होता. त्यांनी २६ मार्च २०२१ रोजी सरेंडरसाठी अर्ज केला होता आणि २६ मार्च २०२१ रोजी इपीएफओकडून त्याला ०१ एप्रिल २०२१ पासून अन-एक्स्म्पटेड व्यवस्थापन म्हणून कार्यरत राहण्याविषयीचा आदेश मिळाला. ६ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीला गोवा प्रादेशिक पी.एफ. आयुक्त यांच्याकडून आदेश मिळाला, ज्यात असे नमूद करण्यात आले आहे की आस्थापनाने ई.पी.एफ. योजना, १९५२ च्या परिच्छेद २७अअच्या परिशिष्ट अ अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीविषयीच्या कोणत्याही शर्ती आणि अटींचे उल्लंघन केलेले नाही. परिणामी कंपनीने रू. २२६.९६ लाख ही रक्कम मागे घेतली जी मागील वर्षी बनविलेली होती.
- ६. ३१ मार्च २०२३ रोजी आणि ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे पूर्ण आर्थीक वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षीत आकडे आणि ३१ डिसेंबर २०२२ आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या ९ महिन्यांच्या प्रकाशित आकडेवारीमधील फरक दर्शवतात.
- ७. कंपनीचे कंपनी सचिव (सी.एस.) सौ. सानू कपूर यांच्या राजीनाम्यानुसार त्यांना १८ मार्च २०२३ पासून कंपनीच्या सेवेतून मुक्त करण्यात आले. कंपनी नविन कंपनी सचिव नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत आहे. १९ मार्च २०२३ पासून अनुपालन संबधित बाबी आणि गुंतवणूकदार संबंध पाहण्यासाठी संचालक मंडळाने एक पात्र कंपनी सचिव श्री. संजय चौरे यांची कंपनीचे अनुपालन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
- ८. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात दिलेल्या लाभांशामध्ये ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी अंतरिम लाभांशासाठी प्रति इक्विटी शेअर २.५० रु. समाविष्ट आहेत.
- ९. कंपनीने घोषीत केलेला लाभांश वितरणासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यावर आधारित असतो. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या संदर्भात ८ मे २०२३ रोजी, कंपनीच्या संचालक मंडळाने रु. १५.०० प्रति इक्विटी शेअरचा अंतिम लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन प्रस्तावित केला आहे आणि तो मंजूर झाल्यास अंदाजे रु. ९१३.२९ लाख रोख बाहेर पडेल.

ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड करिता ओ. व्ही. अजय सीईओ आणि व्यवस्थापकिय संचालक डीआयएन ०७०४२३९१

रु. लाखात

ठीकाण : मुंबई, महाराष्ट्र दिनांक : ८ मे २०२३

सूचना : नोटीस कंपनीच्या www.acglgoa.com बीएसई लि. च्या www.bseindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

Goa Edition May 9, 2023 Page No. 10 newspaper.pudhari.co.in